FREDUN PHARMACEUTICALS LIMITED

Compassionate Healthcare

CIN No: L24239MH1987PLC043662

Date: 02nd September, 2022

To,
The Listing Department
Bombay Stock Exchange Limited
Exchange Plaza,
Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400 051

Scrip Code: 539730

Ref: Fredun Pharmaceuticals Limited

Sub: Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 - Copy of Newspaper Advertisement.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III PART A and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies issued for attention of the shareholders in respect of information regarding Extra-ordinary General Meeting to be held on Friday, 23rdSeptember, 2022 at 09.00 a.m. through VC/OAVM in compliance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India in this regard, published in the following newspapers dated 02rd September, 2022:

- a. Business Standard (English)
- b. Mumbai Lakshadeep (Marathi)

Kindly take the same on record.

Thanking you.

Yours Sincerely,

For Fredun Pharmaceuticals Limited

Nariman Medhora Digitally signed by Fredun Nariman Medhora Date: 2022.09.02 15:23:12 +05'30'

Fredun Medhora

Managing Director and Chief Financial Officer

DIN: 01745348

Encl: a/a

Registered Office: Manoj Industrial Premises, G.D. Ambekar Marg, Wadala (W), Mumbai - 400 031, (INDIA) Corporate Office: Urmi Estate, 11th Floor, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013.

Phone No.: 91-22-4031 8111 Fax: 91-22-4031 8133

Factory: 14,15,16, Zorabian Industrial Complex, Vevoor, Palghar (E), Dist: Palghar - 401 404.

Phone No.: +917045957828, +917045957829, +917045957830, +917045956857

E-Mail: business@fredungroup.com Web: www.fredungroup.com

My client is willing to Develop all the sai above mentioned 3 properties, hence by this Public Notice I hereby invite objections of any person/ institute/firm company who is/are having interest in the said property by way of Gift Agreement, Conveyence, Developmen Rights, Easmentary rights, possession Rights, Easmentary rights, possession tenency or any type of right. I hereby declare that any person/institute, firm/company having interest in the saic property should forward his objection in writing along with the relevant documents to the below mentioned address within 15 days from publication of this Public notice falling which we shal hold and presume that there is no claim of any type and if any such rights o claims exist are deemed to have been valved and no objection shall be

Advocate Anish Kalvert. A-G/2, Dewan Niketan CHSL Diwanman, Vasai (W), Dist. Palghar VASAI Dt. 02.09.2022

PUBLIC NOTICE

ALL THAT self-contained residential Flat No. 103, Wing "A", on the 1st Floor, area admeasuring 383.80 Sq. ft., (Carpet Area), in building known as Harsiddhi Co-operative Housing Society Ltd., situated on Non-Agricultural land bearing S No. 39, 59/1, 67, 191 & 192 building plot no. B-39 of Village Diwanman, Tal. Vasai, Dist: Palghar (Old Thene), within the jurisdiction of Vasai Virar City Municipal Corporation & in the registration Sub-District of Vesal Dist: Palghar together with five shares each bearing nos. 41 to 45 (both inclusive) under share cartificate no. 10 (hereinafter referred to as 'Sald Flat' & 'Sald Share' for brevity's sake) is purchased by my clients 1) Mr. Sushilkumar Dinesh Gaund, 2) Mr. Sandeep Dinesh Gaund & 3) Mrs Sarita Sushilkumar Gaund from Vendor Mrs Rajwant Kaur Bains, by Agreement for sale dated 05/08/2022, registered at doc Sr No. 8098/2022, Vasai-I. Any person, company, benk, firm, tenant having any claim of whatsoever nature over the said property by way of Giff, Mortgage, Release, Tenancy, hypothecation shall intimate to the under signed their objections (in writing) if any within 14 days from publication of this notice, failing which, if any objection/s is no received within the said time period then the said objection shall be treated as walved & not taken into consideration.

Please Note, Yours Falthfully

Date: 02/09/2022

Advocate Sanket A. Gadagi R/o- "Matrusadan", Opp Dosti Coral 3, Barampur, Tal- Vasai, Dist-Palghar-401202. Mob: 9096470641

MAHESH DEVELOPERS LIMITED

(FORMERLY KNOWN AS MAHESH DEVELOPERS PRIVATE LIMITED)
Registered Office: Uma Shikhar, 13° Roed, Behind Khar Telephone
Exchange, Khar (West) Murnbai MH 400052
Cink: L45200MH2006FLC186276
Tebaits: www.mshashdevelopers.com Email: mdpigroup@gmail.com
Phone: 022-28000038,26462909 NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 14th Annual General Meeting (4th AGM post Listing) of MAHESH DEVELOPERS LIMITED (FORMERLY KNOWN AS MAHESH DEVELOPERS PRIVATE LIMITED) ("The Company") will be held on Thursdey, 29th September, 2022 AT 11.00 AM at Seth Issandas Verandmal Memorial Dharamshala, Opp. Sindhu Sweets, 3st Road, Khar (W), Mumbel Seandas Verandmal Memorial Dharamshala, Opp. Sindhu Sweets, 3st Road, Khar (W), Mumbel

The Annual Report for the financial year 2021-2022 including the notice convening the Meeting has been sent to the Members to their registered address electronically to those members who have registered their small address with the Company/Depositories.

The Annual Report for the financial year 2021-2022 including the notice of the meeting is available on the website of the Company and also available at the Registered office of the Company on all working days except Saturday, Sunday & Public Holidays during the business hours upto the date of the Meeting.

The Company is providing to its Members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the Meeting by electronic means ("E-voting"). Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("remote E-voting"). The Company has engaged the services of NSDL as the Agency to provide E-voting facility.

The Communication relating to E-voting along with the Notice of the Meeting has been dispatch

The remote e-voting facility shall commence from 9.00 a.m. (IST) on Monday, 26th Septemb 2022 and End of remote e-voting up to 5:00 p.m. (IST) on Wednesday, 28th September, 2022 At the end of the remote e-voting period, the remote e-voting facility shall fortiwith be blocked A person, whose name appears in the Register of Members as on the cut-off dists is. 22nd September, 2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting.

(a)The remote e-vicing shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. The member may note that:

The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

the continuous continuous again.

(d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial cowners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the general meeting;

The notice is available on the website of the Company https://www.maheshdevelopers.com/

In case of any queries/ grievances relating to voting by electronic means, the member beneficial owners may contact the following: Name: Prakash Chimnani

Address: Uma Shikhar, 18th Road Behind Khar Telephone Exchange, Khar (West) Mumbe 400052 e-Mail: mdpigroup@gmail.com Tel No: 022-2600038, 26462909

MONTO PROPERTY KNOWN AS MAHESH DEVELOPERS PRIVATE LIMITED) MAHESH RATILAL SAPARIYA Place : Mumbal Date : 01.09.2022 Director DIN: 00414104

TTI ENTERPRISE LIMITED

CIN: L67120WB1981PLC033771

Registered Office: 1, R.N. Mukherjee Road, Martin Burn House, 4th Floor, Suite No. 22,
Kolkata-700001 Tel: +91 9446536580 Webeite: www.ttienterprises.com | Email ID: tti1711@gmail.com NOTICE

ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (CAVIN). FINAL DIVIDEND AND OTHER MATTERS
Shareholders of the Company may note that in compliance with applicable provisions of
the Companies Act, 2013 ("Act"), General Circular No. 14/2020 dated 8th April 2020 and
General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 and General Circular No. 22/2020
dated 15th June 2020, MCA Circular No. 33/2020 dated 28th September, 2020, MCA
Circular No. 39/2020 dated 30th December, 2020, MCA Circular No. 10/2021 dated 23rd
June, 2021 and MCA Circular No. 20/2021 dated 08th December, 2021 and MCA Circular
No. 03/2022 dated 05th May, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"),
SEBI Circular No. SEBI/HOXFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and
SEBI/HOXFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 SEBI (Listing Obligations and
Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the 41st
Annual General Meeting (AGM) of the Company will be held through YIDEO
CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) on Wednesday, 28th
September, 2022 at 11:00 A.M. IST, to transact the business that will be set forth in the
Notice of the Meeting. OTHER AUDIO VISUAL MEANS (CAYM), FINAL DIVIDEND AND OTHER MATTERS

r compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM at Annual Report 2021-22 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). Shareholders holding Shares in dematerialized mode and whose email ids are not registered are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their

The Notice of the 41st AGM and Annual Report 2021-2022 will also be made available of the Company's website at www.tilenterprises.com, the Stock Exchanges website a www.bseindia.com and Calcutta Stock Exchange Limited www.cse-india.com, and the

VSDL's website at www.evoting.nsdl.com. NSDL's website a www.evoorag.nsci.com.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Shareholders holding Shares in dematerialized mode and for Shareholders have not registered their email addresses will be provided in the Notice to the Shareholders. The details will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visit www.tilentsprises.com no obtain such details.

ww.ttienterprises.com to obtain such details. Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI listing Regulations, the Register of Members and share transfer book will remain closed from Thursday, 22 September, 2022 to Wednesday, September 28, 2022 (both days inclusive) for Annual General Meeting.

Shareholders may please note that in terms of aforementioned circulars, the Company will not send physical copies of AGM Notice and Annual Report to the Shareholders.

By Order of the Board For TTI Enterprises Limited Jagrati Suhalk

FREDUN PHARMACEUTICALS LIMITED CIN: L24239MH1987PLC043662 Registered Office: 26, Manoj Industrial Premises,

F G.D. Ambekar Marg, Wadala, Mumbai - 400 031.
Tel.: +91 22 4031 8111 Fax: +91 22 4031 8133
Emall: business@fredungroup.com Website: www.fredungroup.com INFORMATION REGARDING EXTRA-ORDINARY GENERAL

MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of the Shareholders of Fredun Pharmaceuticals Limited ("the Company") wil

be held on Friday 23th September, 2022 at 09:00 A.M through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, that will be set forth in the Notice of the Extra Ordinary Genera Meeting, without physical presence of the Members at a common venue. ursuant to all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules issued there under and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular Nos. 14/2020 dated 08th April 2020.

2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 05th May 2020 21/2021 dated 14th December, 2021 and 2/2022 dated 05th May, 2022 and ecurities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2020 along with other applicable Circulars issued by the MCA and SEBI (hereinafte collectively referred to as "the Circulars"), the EGM of the Company will be held through VC/OAVM.

In Compliance with the above Circulars, the electronic copies of the Notice of the Extra Ordinary General Meeting to be held on Friday 23" September, 2022 has been electronically sent to the shareholder whose email addresses are registered with the Company / Depositor Participants (DPs) on 26" August, 2022.

nstructions of remote e-voting and e-voting during the EGM

Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide the facility of remote e-voting of the shareholders to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the EGM The facility of casting votes by the members using electronic votin system and for participating in the EGM through the VC / OAVM along with voting during the EGM will be provided by National Depositor Services Limited (NSDL).

The remote e-voting period commences from 20th September, 2022 a 09.00 a.m. to 22[™] September, 2022 at 05.00 p.m. The e-voting will not be permitted beyond 5.00 p.m. on 22[™] September, 2022. Members attending the meeting who have not cast their votes through remote a voting shall be able to vote at EGM.

Information and instructions including the details of Login id and the process for generating or receiving the password for remote e-voting e-voting facility are forming part of the Notice convening EGM.

The Cut-off date for determining eligibility of members for remote

e-voting is 15th September, 2022. A person whose name recorded as beneficial owner in the register of members as on the cut-off date i.e 15th September, 2022, shall be entitled to avail facility of remote e-voting and voting at EGM.

. The manner of participation and voting remotely or during the EGM to the Shareholders holding shares in dematerialized mode, physics mode and for shareholders who have not registered their e-mail ha been provided in the Notice of the EGM.

Any Shareholders who have acquired shares of the Company becomes Member of the Company after the Company sends the Notice of the EGM by email and holds shares as on the cut-off date are requested to refer notice of the EGM for the process to be adopted to obtain User ID and password for casting vote.

Members who have cast their votes by remote e-voting prior to the EGN may also attend / participate in the Meeting through VC / OAVM but the shall not be entitled to cast their vote again.

in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on tol free no: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to NSDL a

evoting@nsdl.co.in.
The Notice of the EGM will also be available on the Company's website a www.fredungroup.com and on the website of the Stock Exchange where the Equity Shares of the Company are listed, i.e., Bombay Stock exchange

Limited at (www.bseindla.com). Shareholders holding shares in electronic form and who have not update: their email or KYC details are requested to register / update the details in their demat account, as per the process advised by their DP.

All the documents referred to in the accompanying notice and the statement pursuant to Section 102(1) of the Companies Act, 2013 shall be available for inspection through electronic mode. Members are requested to write to the Company on www.fredungroup.com for inspection of sale

> By the Order of the Board of Directors of Fredun Pharmaceuticals Limited

Jinkal Shal Company Secretary and Compliance Office Membership No.:A40722

Date: 02rd September, 2022 Place: Mumbal



ऑयल इंडिया लिमिटेड Oil India Limited

Regd. Office: P.O. Dullajan, District-Dibrugarh, Assam-786602 Nolda Office: Plot No. 19, Sector-16A, Nolda-201301 Email: Investors@ollindia.in CIN: L11101AS1959G0I001148 website: www.oll-india.com

NOTICE OF 63" ANNUAL GENERAL MEETING & BOOK CLOSURE -RECORD DATE AND INFORMATION ON E-VOTING

The 63" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), on Saturday, the 24" day of September, 2022 at 11:00 A.M. (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") [Listing Obligations and Disclosure Requirements (LODR)] Regulations, 2015, read with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business set out in the Notice of the AGM. Members participating thro VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM along with Integrated Annual Report 2021-22, have been emailed to the Members of the Company whose email addresses are registered with the Company/Depository. The aforesaid documents are also available on the Company's website https://www.oll-India.com, the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.beeindla.com and www.nse-India.com respectively, and on the website of NSDL at www.eveting.nsdl.com (agency for providing the Remote e-voting facility).

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection without any fee by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM. Members seeking to inspect such documents can send an email at Investors@ollIndla.In.

Payment of Dividend and Deduction of Tax at Source (TDS):

The Board of Directors of the Company have recommended a Final Dividend 2021-22 of ₹ 5/- per share. The final dividend, if approved by the members in the ensuing AGM, will be paid to the eligible shareholders within the stipulated

Members may note that the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, mandates that dividend paid or distributed by a Company is taxable in the hands of the members. The Company shall therefore be required to deduct tax at source ("TDS") at the time of making the payment of the dividend. In order to enable Company to determine the applicable TDS rate, members are requested to submit the relevant documents on or before 10" September, 2022. The FAQs regarding TDS on dividend are available on website of the Company at the link https://www.oil-India.com/Document/Financia/TDS_Dividends_Invt_Information_FAQ.pdf Closure of Register of Members and Share Transfer Books

Pursuant to Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Registers of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from, 18" September, 2022 to 24" September, 2022 (both days Inclusive) to determine entitlement of the members for Final Dividend for the financial year ended March 31, 2022, if approved at the AGM. Final Dividend @ ₹ 5/- per share (50% of pald-up share capital) would be paid to those members,

a) As Beneficial Owners as at the end of working hours on Saturday, 17th September, 2022 (Record Date) as per th
list to be furnished by NSDL/CDSL in respect of shares held in electronic form.

b) As Member in the Register of Members of the Company as on Saturday, 17" September, 2022 in respect of shares held in physical form.

Further, shareholders who are holding shares in physical form are requested to dematerialize their physical hareholdings of shares in demat form.

instructions for Remote E-Voting / E-Voting at the AGM

a. The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("remote e-voting/e-voting at AGM"). The Company has engaged National Securities Depository Limited (NSDL) as the agency to provide e-voting facility. Shri A.N. Kukreja, M/s A.N. Kukreja & Co., Company Secretarise has been appointed as Scrutinizer for overseeing the Voting Process.

A person, whose name is recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Saturday, 17" September, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM.

Information and instructions including details of User ID and Password relating to e-voting have been sent to the members through e-mail. The same login credentials should be used for attending the AGM through VC/OAVM. d. The remote e-voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-voting From 9.00 a.m. (IST) on Tuesday, September 20, 2022

Till 5.00 p.m. (IST) on Friday, September 23, 2022 End of remote e-voting

The remote e-voting facility is available up to 5.00 p.m. (IST) on Friday, September 23, 2022. Thereafter, the remote
e-voting module shall be disabled by NSDL.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting, then he/she can use their existing User ID and Password for casting the vote. Such members may cast their votes using the e-voting instructions, in the manner specified by the Company in the Notice of AGM.

The procedure for e-voting on the day of the AGM is same as the instructions mentioned above for remote e-voting.

Only those Members/ Shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-voting & are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM.

Members who have voted through Remote e-voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the AGM.

The manner of remote e-voting and voting at the AGM [by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM] is also available on the website of the Company: https://www.oil-india.com and on the website of NSDL at www.evoting.nedi.com.

The results of voting on resolutions shall be declared within 2 working days of the conclusion of the AGM of the Company as per the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) (Second Amendment) Regulations, Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM with respect to Instructions for joining the AGM, manner of casting vote etc.

Contact Details:

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting use manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com.


Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on eveting@nsdl.co.in / 1800 1020 990 and 1800 224 430 or contact Ms. Pallavi Mhatre (Manager) at eveting@nsdl.co.in. For Oil India Limited

Date: 31.08.2022

Sd/-(A.K. Sahoo) Company Secretary M.No.: A12385

business-standard.com





The Art of War, boardroom edition

Business Standard

Insight Out

To book your copy, SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in

f bsindia



bsindia

रस्ते काम मक्तेदाराकडूनच खड्डे बुजवण्याचे काम सुरू

सोलापूर, दि.३० : भांडवली कामातुन २३ कोटी ९० लाख रूपये खर्च करून शहरातील प्रमुख असे १७ रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाची जबाबदारी ज्या मक्तेदाराला देण्यात आली आहे त्या मतदारांमार्फतच या रस्त्यावरील खेंड्ड दुरञ्स्तीचे कामे केली जाणार आहेत. असे महापालिकेने ठरवले असून त्यानुसार आसरा चौक ते डी म ार्ट या रस्त्यावरील खेड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

माजी आमदार दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांनी ररत्यावर नारळ फोडून पूजा करून कामाला प्रारंभ केला आणि महापालिकेचे आभार मानले. भांडवली कामातून ज्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे, त्या रस्त्यावरील खेड्डे बुजवले जाणार आहे. यानंतर पावसाचा अंदाज घेउञ्न

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my dient SHRL RAVINDRA'S. YADAV who is the owner and legal heir of SMT SANGEETA SURAJBALI YADAV in respect of Flat No 503, in Cwing, Fifth Floor, K.D. Empire Coop, Hag. Soc. Ltd., Near L. R. Tiwari College, Mira Road [East] Tal & Dist - Thane - 401107 and now he is selling the above said flat bo any interested Purchaser of Buyer, SMT. SANGETA SURA.BALL YADAY expired on 18.04.2015 After the death SURAURALI TAUJAV Expiredon ISUA-ZUTSAHIST ING GRBIT Officeassed he has leitbehind TJSMT. SHARDA S. YADAV -Daughter 2] SHRI. RAVINDRAS. YADAV - Son 3] SHRI. SANTOSH S. YADAV - Son 4] LAXMI S. YADAV -Daughter as her only legal heis: 1] SMT. SHARDA S. YADAV 2] SHRI. SANTOSH S. YADAV 3] LAXMI S. YADAV have release their shares, rights, title and interest in the above said Flat in favour of their Brother SHRI. RAVINDRA S. YADAV to transfer the said flat n his name, he has made application for membership to the society to transfer the said flat premises in his name the society to transfer the said flat premises in his name. If any person have any objection against my client over transfer, Sale of the above said property or regarding legal heirs in respect of the above property through claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, sile, interest etc. then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After 14 days no claim shall be considered and the same shall be no claim shall be considered and the same shall be transferred in the name of SHR. RAVINDRA S. YADAV and he will be the owner in respect of the above said flat premises and then my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer.

Date: 02/09/2022 (ADVOCATE HIGH COURT)
Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights, Near Railway
Station, Nallasopara [East] Dist. - Palghar - 401209.

जाहीर सूचना

माझे अशिल श्री. राधेश्याम वर्मा, यांच्या वतीने सदर जाहीर सूचना देण्यात येते की, मेहता आणि कंपनी ११७-१२४/११७-१२६ सेंट झेव्हिअर मार्ग, परेल, मुंबई - ४०० ०१२, सदुर पत्त्यावरील जागा आको कंपनीचे पोटभाडेकरू मेहता ॲन्ड कंपनी असून, सर्व कायदेशीर भागीदारी श्री. राधेश्याम वर्मा, आदर्श वर्मा आणि निखिल वर्मा हे आहेत. सर्व कायदेशीर अधिकार या सर्वांकडे आहेत. या कंपनी संदर्भात, कोणतीही आर्थिक थकबाकी असल्यास किंवा जर कोणाला सदर कंपनी विषयी कोणतीही हरकत घ्यायची असल्यास ही नोटीस झाल्याच्या १४ दिवसाच्या आत लेखी हरकत मालमत्ता अधिकारी एफ/दक्षिण कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्याकडे सादर करावी. अन्यथा असे कोणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल. त्यानांतर केलेली कोणाचीही हरकत ग्राह्य धरण्यात

ॲड. विमलेश कुशवाहा वकील उच्च न्यायालय, मुंबई पत्ताः रूम नं.०६, विजय नगर, प्रकाश किराणा स्टोअर जवळ, हनुमान मंदिर, ॲन्टॉप हिल,

मुंबई- ४०० ०३७ ठिकाणः मुंबई - दिनांकः ०२/०९/२०२२

PUBLIC NOTICE

Notice is issued on behalf of my client MR. UMESH KUMAR CHADHA, residing at 501/502, Belscot, okhandwala Complex, Azad Nagar, eri (West), That my client's and his mother MRS. OMKUMARI JOGINDERKUMAR CHADHA are joint owners of the residential flat premises situated at Flat No. 503 on 5th Floor, C-Wing, the Building known as Sumukh Hill, situated at Western Express Highway Kandivali (East), Mumbai 400101

The said MRS. OMKUMAR IOGINDERKUMAR CHADHA has expired on 24.09.2015 at Mumbai the state of Maharashtra, and MR. JOGINDER KUMAR CHADH has expired on 06.06.2008 at Mumbai, in the state of Maharashtra, both left leaving behind my client as an only legal heir.

If there are any other legal heirs of my client's mother MRS. OMKUMARI JOGINDERKUMAR CHADHA and father MR JOGINDER KUMAR CHADH, they may sent their claim/s with documentary evidence to the undersigned within 15 days from the date of publication notice hereof at my office at Mr. JAGDISH TRYAMBAK DONGARDIVE, Advocate High Court & Notary (Govt. of India), at Plot No. AD-232. Room No.18. Shree Mangal CHS Ltd., Gorai 2, Borivali (West), Mumbai 400092.

Date: 02/09/2022

PUBLIC NOTICE This is to bring to the notice of public at large that Mr. Mohammed Yunus Khan, a Member of Zenith C.H.S. Ltd., having address at Plot No. 18, Bhawani Nagar, M. M. Road, Andheri East, Mumbai 400059, and holding Shop No. 3, in the building of the society died on 28/04/2021 without making any nomination The said Mr. Mohammed Yunus Khan died inte leaving behind Mrs. Rehana Mohammed Yunus Khan (wife) and Mrs. Shahedah M. N. Siddigu (daughter) as his legal heirs who were entitle to inherit and succeed the share, rights, title and interes the said Shop. Further the said Mrs. Rehana Mohammed Yunus Khan, vide a registered Release Deed dated 24/06/2022 bearing Reg No. BDR18/11262/2022 has released her inherited share, rights, title and interest in favour of Mrs. Shahedah M. N. Siddigui, thereafter Mrs. Shahedah M. N. Siddigu has acquired 100% ownership in the Shop No. 3. Mrs. Shahedah M. N. Siddiqui has now made an application before the society for transfer of shares and membership of the deceased owner in the

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections ransfer of shares and interest of the decease nber in the capital/ property of the society. no claims/ objections are received within the perior prescribed above, the society shall be free to dea with the shares and interest of the deceased membe in the capital/ property of the society in such manne as are provided under the bye-laws of the society and further transfer the same in favour of Mrs. Shahedah M. N. Siddiqui. The claims/ objections fany, received by the society for transfer of shares and interest of the deceased m property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is availab for inspection by the claimants/ objectors, in the office of the society with the secretary of the socie between 11 Am to 6 Pm, from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of Zenith C.H.S. Ltd
Dated: 02/09/2022 Sd/- Hon. Secretary

या रस्त्यांची कामे केली जाणार आहे. विशेष म्हणजे खेंड्डे बुजवण्यासाठी आणि रस्त्याचे काम करण्यासाठी वेगळा निधी नसून किंवा वेगळा मक्तेदार नसून त्याच मक्तेदाराला त्या सर्व रस्त्याच्या रकमेतूनच खड्डे बुजवण्याची जबाबदारी म हापालिकेने दिली आहे. त्यामुळे खेड्ड बुजवण्यासाठी होणारा खर्च वाचला आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. शहरातील

प्रमुख रस्त्यावरील खेड्डे ब्रुजऊन

त्या ररत्यांचे काम लवकरात लवकर

PUBLIC NOTICE Mrs. Sammeem w/o Ayub Khan Pathan (Late Mr. Ayub A Khan Pathan) member of the BHART PARK C, D & E WING CO-OP.HSG.SOC.LTD, having address at FLAT NO.302 on the Third Floor of the Wjing -C, BHARTI PARK Mira-Bhayander Road, Mira Road(E), Dist. Thane 401107, and holding Road(e), bist. Traine 40117, and holoid, A. Khan Pathan, Dead on 07/01/2011 with making nomination of her wife Mrs. Sammeem w/o Ayub. A. Khan Pathan 1000/

This Society hereby invites claims or objection from heirs or other claimant or claimants/ objector or object to the transfer o the said shares & interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents with proper originals and other authentic proofs in support of his/ her/ their claims/ objection for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society. If no claims/ objection are received within the period prescribed above, the society shall be free to leal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the By-Laws of the Society.

Transfer of the share and interest of the mber in the capital/ property of the society shall be dealt within he manner provided under by-laws of the society. A copy of registered by-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society with Secretary/ Chairman of the society between 10.00AM. to. 12.00PM, from the date of publication o the notice till the date of expiry of its period

Date: 01.09.2022 Place : Mira Road (Thane) For and behalf of

The BHARTI PARK C, D & E CO-OP, HSG SOC, LTD.

जाहीर सूचना या सूचनेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, माझे अशिल श्रीमती मीनाकाही गोविंद लाड या फ्लॅट क्र.सी - ३०१ जे मांडप संजय को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड त्रीर सावरकर मार्ग, भांडुप (पूर्व), मुंबई-४०० ०४२ येथे स्थित असलेल्याच्या मालक आहेत, कुर्ला येथील उप-निबंधकाच्या हद्दीतील, यांनी सदर सदनिका श्री. रवींद्र के. कवुगोली यांच्याकडून दि.१२ ऑगस्ट १९९४ रोजी विक्री आणि हस्तांतरण कराराद्वारे खरेदी केला.

कोणत्याही व्यक्तीच्या वतीने श्री. रवींद्र के. कावुगोर आणि किवा इतर कोणत्याही व्यक्ती किवा संस्था किव कोणतीही वित्तीय संस्था ज्यावर कोणताही हक्क, शीर्षक त्र्याज, दावा आणि मागणी, जे काही असेल, वर वर्ण केलेल्या फ्लॅटच्या संदर्भात किंवा त्यावर किंवा त्याच्य संदर्भात. लिखित किंवा तिच्या कोणत्याही भागाव ारसाहकाने, भेटवस्तू, मृत्युपत्र, शुल्क, गहाणखत, विक्री, भाडेपट्टी, देवाणघेवाण, धारणाधिकार, शुल्क, देखभाल ता, ट्रस्ट, ताबा किंवा इतर कोणत्याही स्वरूपा माहिती कागदोपत्री पुराव्यासह लिखित स्वरूपात देण आवश्यक आहे. खाली नमूद केलेल्या पत्त्यावर १: देवसांच्या आत अधोस्वाक्षमी करण्याची नामग्व तयार करा अन्यथा त्यांनी असा दावा किंवा दावे, जर असतील त

सोडले आहेत असे मानले जाईल. नत्ता ः २१५, संगम नगर, सॉल्ट पॅन रोड, वडाळा (पूर्व) मुंबई ⁻ ४०००३७, महाराष्ट्र, भारत

अनिकेत जोश

तारीख: ०१ॅ.०९.२०२२ (विकल उच्च न्यायालय) PUBLIC NOTICE of the Poonam Tower Shanti Park CHS Ltd. having address at MTNL Road, Shanti Park

Mira Road (E), Dist: Thane and holding Shop

No. 004, in the society, died on 02/05/202

without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in suppor of his/her/their claims/objections for the transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased membe in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-Laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the society. A copy of the registered Bye Laws of the society is available for nspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 6 pm to 8 pm from the date

expiry of its period For and on behalf of Poonam Tower Shanti Park CHS Ltd. Place: Mira Road East, Thane Hon Sec

of publication of the notice till the date of

Date: 02/09/2022 PUBLIC NOTICE

Shri Siraj Ibrahim Kazi, a Member of the Ahmed Manor Co-operative Housing Society td. B Wing, having, address at CS No. 48, 21-23. Dholkar Lane, D'Lima Street Mazagaon, Mumbai - 400 010 and holding flat/ tenement No. 202 in the building of the ociety, died on 10th February 2022

The society hereby invites claims or objections

om the heir or heirs or other claimant/s objector/s to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and othe support of his/her/their claims/ bjections for transfer of shares and interes f the deceased member in the capital property of the society. If no claims/objections received within the period prescribed above, the society shall be free to deal with he shares and interest of the deceased nember in the capital/ property of the society n such manner as is provided under the by laws of the society. The claims/ objections any, received by the society for transfer o shares and interest of the deceased member n the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the egistered bye-laws of the society is available inspection by the claimants/ objectors in the office of the society with the secretary of the society between 2.30 pm to 04.30 pm from the date of publication of the notice till the

For and on behalf of The Ahmed Manor Co-op. Housing Society Ltd. B wing Place: Mumbai Hon. Secretary

ate of expiry of its period.

Date: 02/09/2022

करावे अन्यथा १ सप्टेंबरपासून इशारा दिलीप माने यांनी दिला तीव आंढोलन केलं जाईल. असा



नोंदणीकृत् कार्यालयः ४०४, देव प्लाझा, ६८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८. द्रः:+९१-२२-४२२३३३३, फॅक्सः+९१-२२-४२२३३३०० वेबसाईट:www.zodiacventures.in ई–मेल:info@zodiacventures.in,

CIN:L45209MH1981PLC023923

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी नोंदणीकृत कार्यालयात होणाऱ्या ४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत पुर्व माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु.३.००वा नोंदणीकृत कार्यालयः ४०४, देव प्लाझा, ६८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी . आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ नुसार ४१व्या एजीएम सूचनेत नमुद विषया विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक प मे, २०२२ सहवाचिता एमसीए सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१ आणि ५ मे, २०२२ आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ आणि १३ मे, २०२२ (यापुढे परिपत्रक म्हणून संदर्भ) नुसार कंपनी_/ ठेवीदार सहभागीदाराकडे ज्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती पाठविल्या आहेत. ४१व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.zodiacventures.in/Home/an-</u> <u>nual,</u> स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.च्या www.linkintime.co.in वेबसाईटवर आणि एनएसडीएल (ई-वोटिंग सुविधेकरिता संस्था) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती विनंती केल्यास उपलब्ध होतील. ज्याकरिता भागधारणा तपशिलासह info@zodiacventures.in वर कंपनीकडे विनंती पाठवावी.

४१व्या एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने ४१व्या एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे.

ज्या सदस्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे सर्व तपशील कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. (पुर्वीच शेरेक्स डायनामिक (इंडिया) प्रा.लि.) यांच्याकडे <u>www.linkintime.co.in/EmailReg/</u> Email_Register.html वर पाठवून ई-मेल व मोबाईल क्रमांक तात्पुरते नोंद करावेत. पुढे वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र, सदस्याचे नाव व पॅन आधारकार्डची स्वसाक्षांकीत

rnt.helpdesk@linkintime.co.in वर ई-मेल नोंद करण्यासाठी पाठवावी. डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेलसंबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद करावेत.

सदर माहिती कंपनीच्या सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता एमसीए व सेबी परिपत्रकानुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएममध्ये मतदान व ई-वोटिंगवरील माहितीकरिता एजीएम सूचनेचे भाग टीपमध्ये दिलेल्या सूचना लक्षपुर्वक वाचाव्यात

झोडियाक व्हेंचर्स लिमिटेडकरिता सही / -

रुस्तम देव

कंपनी सचिव

ठिकाणः मुंबई दिनांकः ०१.०९.२०२२

गुड व्हॅल्यू ऑफ इरिगेशन लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच१९९३पीएलसी०७४१६७

नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, इंडस्ट्रियल ॲश्युरन्स इमारत, चर्चगेट, मुंबई - ४०००२ २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि माहिती

याद्वारे सुचना रेण्यात येत आहे की गुड व्हॅल्यू इरिगेशन लिमिटेडची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २४ सप्टेंब २०२२ रोजी सकाळी ११.०० वा. व्हिडिओ कॉन्फ्रन्स (व्हीसी)/ अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे सामान्य परिपक् क्रमांक १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, एप्रिल १३,२०२० आणि मे ०५,२०२ अनुक्रमे, सहकार मंत्रालयाने जारी केले (एमसीए परिएजके), कंपनी कायदा आणि १० मधील इतर लागू तरतुदी १३ त्याअंतर्ग निवलेले नियम आणि सेबी. (लिस्टिंग ऑब्लिगेशन आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट) रेम्यलेशन, २०१५ चे पालन करू . मायोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या निश्चित करण्याच्या हेतूने व्हीसी, ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल.

भासदांनी लक्षात ठेवावे की. वित्तीय वर्ष २०२१-२०२२ चा कंपनीचा वार्षिक अहवाल एजीएम बोलावण्याच्या सचनेस फक्त त्या सर्व सदस्यांना झैनलहारे पाठिनला जाईल ज्यांचा झैनल पत्ता कंपनी/निवधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए कडे नोंदणीकृत आहे किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) सह, एमसीए परिपत्रक आणि परिपत्रक क्रमांव सेबी/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/ २०२०/७९ दिनांक १२ मे २०२० रोजी सेबीने जारी केलेल्या परिपत्रकानुसा सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या www.gvilco.com वर आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्य साइटवर देखील उपलब्ध करून दिला जाईल.

ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत: हीसी /ओएव्हीएम दारे मीटिंगला उपस्थित राहण्याच्या सचना आणि ई-व्होटिंगची पद्धत एजीएम बोलावण्याच्या सचने। ादान केली आहे. ई-मतदान प्रणालीद्वारे मत देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स सदस्यांना वर दिलेल्या पद्धतीने यशस्वीरि व्याच्या ईमेल पत्पाची नोटणी केल्यानंतर ईमेलहार उपलब्ध करून दिली जातील. या सूचनेमध्ये वास्तविक स्वरूपात किल्यानंतर इमेटरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी तपशीलवार सूचना आहेत, ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनी/

गरटीए किंवा संबंधित डीपीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत. भगीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तके रविवार १८ सप्टेंबर २०२२ ते शनिवार २४ सप्टेंबर २०२२ (दोन्हीं वसांसह) बंद राहतील.

ऱ्यांच्या ईमेल पत्त्याच्या नोंदणी/अद्ययावतीकरणाबाबत तुम्हाला काही प्रश्न असल्यास, पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हे लिमिटेड (आरटीए) support@purvashare.com वर ईमेल पाठवून संपर्क साधू शकता. रामाञ्च राजाबर्) अञ्चल कलाम १०८ च्या तातुर्वीतुमार, त्याच्या नियमांसोबत वाचा आणि सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन कंपनी कायदा, २०१३ च्या कलाम १०८ च्या तातुर्वीतुमार, त्याच्या नियमांसोबत वाचा आणि सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या विनियम ४४(१) च्या अनुषंगाने, कंपनी १७ सप्टेंबर २०२२ ही निश्चित समभाग धारण करण्याऱ्या सदस्यांना सुविधा देत आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुर्दीनुसार तपशील आणि त्याचे नियम

वालीलप्रमाणे आहेत: -बोटिंग बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी स.०९ वाजता सुरू होईल आणि शुक्रवार २३ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ९ ा. संपेल, ज्या कालावधीत सदस्य त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात, कंपनी आपल्या सभासदांना रिमोट ई-म्होटिंग आणि एजीएममध्ये मतदान या दोन्ही माध्यमातून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधा प्रदान करेल. ने सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मत दिले नसेल. सीडीएसएलद्वारे प्रदान केलेल्या मतदान सुविधेद्वारे एजीएम दरम्यान मतदान करण्यास पात्र असतील, ई-व्होटिंगबाबत तुम्हाल काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही www.evotingindia.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाह् शकता, मदत विभागांतर्गत किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल

> संचालक मंडळाच्या आदेशानस गुड व्हॅल्यू इरिगेशन लिमिटे सही/ विश्वजित डहाणूकर

> > डीआयएन : ०१४६३१३१

ठिकाण : मुंबई

GSB FINANCE LIMITED Regd. Off address: 78/80, Ali Chamber, Ground Floor, Tamarind Lane, Mumbai -400025 CIN: L99999MH2001PLC134193 E-mail: into@gsbgroup.co.in Tel.: 22657084/7185 | FAX: 22651814 | Website: www.gsbgroup.co.in

NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN that the 39th Annual General Meeting (AGM) of GSB Finance Limited will be held on Saturday, September 24, 2022 at 03:00 P.M. through Zoom meeting (OAVM) facility to transact the business mentioned in the Notice of AGM sent along with the Explanatory Statement, Director's Report, Auditor's Report and the Audited

Financial Statements of the Company for the Financial Year ended March 31, 2022. The Annual Report is available on the Company's website: www.gsbgroup.co.in NOTICE IS FURTHER GIVEN that pursuant to Section 108 of the Companies Act, 2013. Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 (1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic voting facility from a place other than the video-conferencing mode of AGM ("remote e-voting") provided by CDSL, on all the resolutions set forth in the Notice.

The details of remote e-voting are given below The remote e-voting will commence on Wednesday, 21st September, 2022 (9.00 am) and end on Thursday, 29 September, 2022 (5.00 pm). The e-voting modu shall be disabled for voting thereafte

The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-u share capital of the Company as of the cut-off date i.e. Friday, September 23 2022. Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to change subsequently.

Any person, who acquires shares of the company and become members of th mpany, after dispatch of notice and holding shares as of the cut off date i.e Friday, September 23, 2022, may obtain the login ID and password by sending a request at following email id's: info@gsbgroup.co.in or issuer/RTA.

The facility of joining the 39th AGM through Zoom meeting (OAVM) will be opened

15 minutes before the Scheduled start time and will remain open for 15 minutes after the scheduled start of the 39th AGM. i.e. from 3 p.m. to 3: 40 p.m. by using the login credentials. Those members, who shall be present in the AGM through Zoom meeting (OAVM)

facility and had not cast their votes on the Resolution through remote e-voting shall be eligible to vote during the meeting. The members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM bu shall not be entitled to cast their vote again in the meeting.

n case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequent Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, unde nelp section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com Notice is also hereby given pursuant to Section 91 of Companies Act 2013 and Regulatio

42 of the SEBI (LODR), Regulations 2015 that the register of members of the compan will remain closed from September 17, 2022 to September 24, 2022 (both days inclusive). AGM has been convened through Zoom meeting (OAVM) facility in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA Circular No. 14/

2020 dated April 08, 2020 and MCA Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and MCA Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and MCA Circular No 2/2022 dated May 05, 2022.

This public Notice is also available on company's website: www.gsbgroup.co.in For GSB Finance Limited

Place: Mumbai

Suyash Biyani

श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड CIN:L99999MH1987PLC044942

नोंदणीकृत कार्यालय: ए/८, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, महाड, जिल्हा रायगंड-४०२३०९. (महाराष्ट्र) द्र.क्र.:०२१४५-२३३४९२/२३२१७७, ई-मेल:info@shreeharichemicals.in, वेबसाईट:www.shreeharichemicals.in

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड (कंपनी) ची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.३.००वा. एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि -त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ आणि ०५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ आणि १३ मे, २०२२ (यापुढे सेबी परिपत्रक) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय ३५व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

कंपनी कायदा २०९३ चे कलम १०९ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम १८, लिस्टींग रेग्यूलेशन्सचे नियम ३६, सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) आणि एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार ३५व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ हे ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निंबधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/ ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना ०१ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविले आहे. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानसार ३५व्या एजीएमची सचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविणे खारीज करण्यात आली आहे. सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.shreeharichemicals.in, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

कंपनी कायदा २०९३ च्या कलम १०८ आणि त्यातील नियमाअंतर्गत सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ तसेच एसएस-२ नुसार कंपनीने त्यांच्या सदस्यांना एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन (रिमोट ई–वोटिंग) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विमर्श करण्याकरिता रिमोट ई–वोटिंग सुविधा दिलेली आहे. कंपनीने एजीएम दरम्यान सदस्यांना ई-वोटिंग सुविधा दिली आहे जे रिमोट ई–वोटिंगने मत देणार नाहीत. याकरिता नॅशनल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त करण्यात आली आहे.

नोंद दिनांक बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल.

रिमोट ई-वोटिंग रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान एजीएम सूचनेत नमुद ठरावांवर सदस्यांना विद्युत स्वरुपात मत देता येईल. २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल आणि तदनंतर सदर तारीख़ व वेळेनंतर ई–वोटिंग मान्य असणार नाही. भागधारकाने ठरावावर दिलेले मत भागधारकास पुढे कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलातील त्यांच्याद्वारे धारण समभागांच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील. रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएम सूचनेमध्ये नमुद आहे.

व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित असणारे सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही किंवा त्यांना असे करण्यास रोखलेले नाही त्यांना ३४व्या एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याचा अधिकार असेल. जे सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मतदान करतील त्यांना सभेत उपस्थित राहता येईल, परंतु पुन्हा

जर एखाद्या व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झालेल असल्यास आणि बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी ३५व्या एजीएम सूचनेत नमुद तपशिलानुसार ई-बोटिंगकरिता लॉगइन परिचयपत्रे प्राप्त करण्यासाठी ठेवीदार/कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई-मेल नोंद नसल्यास भागधारकांकरिता प्रक्रियेचा संदर्भ घ्यावा. ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सचिव मे. पारिख ॲण्ड असोसिएट्सचे श्रीमती शालिनी भट्ट (एफसीएस क्र.६४८४) किंवा त्यांच्या गैरहजेरीत <mark>श्री. मोहम्मद पी.</mark> (एफसीएस क्र.१०६१९) यांची कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.

एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी/ई-वोटिंगबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) व हेल्पसेक्शन अंतर्गत ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्रीमती सरिता मोटे. एनएसडीएल, evoting@nsdl.co.in/टोल फ्री क्र.१८००१०२०९९० व १८००२२४४३० किंवा श्री. संतोष गमरे, मे. युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रा.लि., दूर.:0२२–२८२०७२०३-०५, ई-मेल: info@unisec.in.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड सही /

ठिकाण: मुंबई दिनांक: ०२.०९.२०२२

बंकेश चंद्रा अग्रवाल अध्यक्ष व कार्यकारी संचालक डीआयएन:००१२१०८०

ORIX

मांगण्यात आले होते

ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड (पुर्वीची ओएस ऑटो फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड) (ऑरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी) नोंटणीकत कार्यालय: प्लॉट क्र.९४, मरोळ को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी-कुल

रोड, अधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. द्ररः:+९१-२२-२८५९५०९३/६७०७०१००, फॅक्स:+९१-२२-२८५२८५४९, ई-मेल:info@orixindia.com www.orixindia.com, सीआयएन: यु७४९००एमएच२००६पीएलसी१६३९३७

(रुल्स ८(१)) ताबा सूचना

(परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ चे नियम ८(१) अन्वये) याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड ऑफ प्रिकारिन हंग्रेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत ऑक्ट्रिय क्रिक्स क्रिक्स क्रिक्स इंडिया लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्य्रिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदार **शवाना एम. झुवैर पेटिवाला** आणि सह-कर्जदार **झीशान मोहम्मदझबैर** यांना दिनांक **१५ जन. २०२२** रोजीच्या सचनेत नमदप्रमाणे सदर सचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्या आत दिनांक ११.०६.२०२२ रोजी देय रक्कम रु.५७.७१.२१८.१४

सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या लमत्तेचा **सांकेतिक ताबा दिनांक २६ ऑगस्ट, २०२२** रोजी घेतलेला आहे.

(रुपये सत्तावन्न लाख एकाहत्तर हजार दोनशे अठरा आणि पैसे चौदा फक्त) आणि पढील व्याज जमा करण्यास

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमनेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **ऑस्क्सि लिझींग ॲण्ड फायनान्गियल** सर्विसेस इंडिया लिमिटेडकडे सूचनेत नमूद देय रक्कम रु.५७,७१,२१८.१४ (रुपये सत्तावन्न लाख एकाहत्तर जार दोनशे अठरा आणि पैसे चौदा फक्त) तसेच त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदारांचे लक्ष्म वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तस्तूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.४०१, क्षेत्रफळ ४१८ चौ.फू. (बिल्टअप क्षेत्र), बी विंग, ४था मजला, खत्री एन्क्लेव्ह म्हणू

ज्ञात इमारत, परेरिया कंपाऊंड, बेहराम बाग, मुंबई-४००१०२ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड ठिकाण: मंबर्ड पाधिकत अधिकार्र

दिनांक: २६.०८.२०२२ कर्ज: एलएन०००००००००३८११

ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड

HILLRIDGE INVESTMENTS LIMITED

CIN:L65993MH1980PLC353324

Reg Off: Chl No. 350/2801, Motilal Nagar 2 Opp. Shankar Temple, Goregaon (W) Mumbai 400062

Corp. Off: R-815, (B-11) New Rajinder Nagar New Delhi 110060

Email Id:hillridgeinvest@gmail.comWebsite.www.hillridgeinvestments.in,
Ph: 011-28744604 NOTICE OF 42ND ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 42nd Annual General Meeting of the company will be held on Tuesday 27thSeptember, 2022at 02:00 pm through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of AGM. The Notice of AGM &Annual Report for the Financial Vear 2021-22is available and can be downloaded from Company's Website www.hillridgeinvestments&MSEIhttps://www.msei.in/

www.mintugeinvesurientsAMSE:nttps://wwW.msei.in/
In compliance with section 108 of the Companies Act,2013 read with Rule 20 of the Companies
(Management and Administration) Rule, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the
SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 the Members are provided
with the facility to cast their votes on a resolution set for in the notice of AGM using electronic voting
system (e-voting) provided by MSDL. The voting rights of Members shall be in proportion to the equity
share held by them in the paid-up equity share capital of the Company as on 20ndSeptember 2022 (cutoff date?).

The remote e-voting commences on 24thSeptember 2022 at 09:00 am IST and ends on 26thSeptembe 2022. During the period Member may cast their voles electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those Member who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolution through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the AGM.

The Member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person who acquires share in the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically and hold share as of cut off dates: may obtain the login ID and password by sending a request to evoting@msdi.com/emblace/. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting than he/she can use her/his existing User Id & Password for casting the votes. lf you have not registered your email address with the company/ depository you may please follow below instruction for obtaining login details for e-voting :

Physical Holding | Please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share Certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to hillridgeinvest@gmail.com
Please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID),

(self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to hillridgeinvest@gmail.com Members who have not registered their email addresses with the company may register the same by provide Folio No., Name of shareholder, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to <a href="https://lilecom/lileco

Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries relating to remote e-voting please refer to Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the downloads section of www.evoting.nash.co.m or contact at toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to evoting@nsdl.co.in The details of AGM are available on the website of the company at www.hillridgeinvestments MSEI a

For HILLRIDGE INVESTMENTS LIMITED PRIYANKA DAGA

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

तेजनक्ष हेल्थकेअर लिमिटेड

गेंदणीकृत कार्यालय : ए ६०१, ६वा मजला, कैलाश बिझनेस पार्क, वीर सावरकर मार्ग, विक्रोळी - पश्चिम, मुंबई - ४०००७९ दूरध्वनी: ०२२-२७५४ २३११, ईमेल: instituteofurologygmail.com,

१५ व्या एजीएमची सूचना, रिमोट ई-मतदान आणि पुस्तक बंद

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की **तेजनक्ष हेल्थकेअर लिमिटेडच्या** सदस्यांची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, २८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता द्वि-मार्गी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') सुविधेद्वारे किंवा इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे (ओओव्हिएम) एमसीए ०५ मे २०२० च्या अनुबंगाने ०८ एप्रिल २०२०, एप्रिल १३, २०२० आणि ३१ डिसेंबर २०२० (एकत्रितपणे सेबी परिपत्रक म्हणून संदर्भित) आणि सेबी परिपत्रक मे १२, २०२० आणि जानेवारी १२, २०२१ च्या परिपत्रकांसह (एकत्रितपणे सेबी परिपत्रके म्हणून संदर्भित) एजीएम आयोजित केलेल्या नोटिसमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायांचे व्यवहार

आर्थिक वर्ष सदस्यांना एजीएम नोटिस आणि ई-मतदान प्रक्रियेसह २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी कंपनीचा वार्षिक अहवाल १ सप्टेंबर २०२२ रोजी पाठवण्यात आला आहे.

२०२१–२२ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल सभा बोलावण्याच्या सचनांसह सभासदांन प्रदान करणारी एजन्सी) अर्थात www.evoting.nsdl.com च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध

सभासदांना याद्वारे सूचित केले जाते की कंपनी कायदा, २०१३ (अधिनयम्) च्या कलम १०८ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या नियमन ४४ चे पालन करून, कंपनी सदस्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा प्रदान करत आहे. १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) इलेक्टॉनिक माध्यमातन आणि व्यवसायाचा व्यवहार नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग सेवांद्वारे केला जाऊ शकतो. ई-वोटिंगच्या सुचना एजीएमच्या सुचनेमध्ये

२७ सप्टेंबर २०२२ रोजी (संध्याकाळी ५.०० वाजता) संपेल. या कालावधीत, कंपनीचे भागधारक, २१ सप्टेंबर २०२२ च्या कट-ऑफ तारखेनुसार, भौतिक स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. जे सदस्य

करण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत.

डीमॅट मोडमध्ये शेअर्स धारण करणार्या सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी ई-मेल पत्त्यांची नोंदणी करण्यासाठी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी संपर्क साधावा. कोणत्याही शंका असल्यास, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफओक्यू) आणि सदस्यांसाठी रिमोट ई-व्होटिंग यूजर मॅन्युअल पाह्

१८००- वर कॉल करू शकतात. २२२-९९० तेजनक्ष हेल्थकेअर लिमिटेडच्या संचालक मंडळाने मे. भुवनेश बन्सल अँड असोसिएट्स प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, ई-मत्दान आयोजित करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ नुसार याद्वारे नोटीस देण्यात आली आहे की कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स २२ सप्टेंबर २०२२ ते २८ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.

मंडळाच्या आदेशानुसा सही/-

दिनांक: २सप्टेंबर, २०२२ ठीकाण : मुंबई

आशिष खंदळे व्यवस्थापकीय संचालक

CIN: L24239MH1987PLC043662 नोंदणीकृत कार्यालय: २६, मनोज इंडस्ट्रीयल प्रीमायसेस, जी. डी. आंबेकर मार्ग वडाळा, मुंबई - ४०० ०३१. **फोनः** +९१ २२ ४०३१ ८१११ **फॅक्स :** +९१ २२ ४०३१ ८१३३

ई-मेल : business@fredungroup.com वेबसाईट: www.fredungroup.com व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) /इतर दक्शाव्य (ओव्हिओएम) माध्यमांद्वारे होणाऱ्या अतिरिक्त सर्वसाधारण सभेची माहिती

ऑर्डिनरी जनरल मिटींग ('ईजीएम') शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी ९.०० वाजता होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ('व्हीसी') / ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे ('ओओव्हिएम'), इतर व्यवसाय व्यवहार करण्यासाठी, सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, अतिरित्त ामान्य सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमृद केले जाईल.

दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ आणि २/२०२२ दिनांक ०५ मे, २०२२ आणि भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज

वरील परिपत्रकांचे पालन करून, शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी होणाऱ्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या इलेक्टॉनिक प्रती इलेक्टॉनिक पद्धतीने त्या भागधारकांना २६ ऑगस्ट, २०२२ रोजी पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपीएस) मध्ये नोंदणीकृत आहेत.

ईजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगच्या सूचना

. कंपनी कायदा, २०१३ मधील कलम १०८ आणि इतर लागू तरतुर्दीच्या तरतुर्दीनुसार, कंपनी

रिमोट ई-व्होटिंग कालावधी २० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०९.०० ते २२ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ई-मतदान करण्याची प्रक्रीया सुरू असणार. २२ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५.००च्या नंतर ई-मतदानाला परवानगी दिली जाणार नाही. सभेला उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही ते ईजीएम मध्ये

लॉगिन आयडीचे तपशील आणि रिमोट ई-व्होटिंग / ई-व्होटिंग सुविधेसाठी पासवर्ड तयार करण्याची किंवा प्राप्त करण्याची प्रक्रिया यासह माहिती आणि सचना या ईजीएम आयोजित करण्याच्या सूचनेचा भाग आहेत.

. रिमोट ई-व्होटिंगसाठी सदस्यांची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख १५ सप्टेंबर २०२२ आहे. ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखेला म्हणजेच १५ सप्टेंबर २०२२ रोजी सदस्यांच्य नोंदणीमध्ये लाभार्थी मालक म्हणून नोंदवले गेले आहे, तेच रिमोट ई-व्होटिंग आणि ईजीएममध्ये मतदानाची सुविधा मिळवण्यासाठी पात्र असतील.

डिमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांसाठी आणि ई-मेलची नोंदणी न केलेल्या भागधारकांसाठी दरस्थपणे किंवा ईजीएम दरम्यान सहभाग आणि मतदान करण्याची पद्धत ईजीएमच्या सचनेमध्ये प्रदान केली आहे.

धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेतलेल्या आणि कंपनीचे सदस्य बनलेल्य कोणत्याही भागधारकांना मतदानासाठी वापराकरता आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासार्ठ ईजीएमची सचना पाहण्याची विनंती केली जाते.

त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार असणार नाही. नाही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध ोअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफओक्यू)आणि शेअरधारकांसाठी ई–वोटिंग गपरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता: १८०० १०२०

ईजीएमची सूचना कंपनीच्या www.fredungroup.com वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

. इलेक्टॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ईमेल किंवा केवायसी तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांना त्यांच्या डीपीने सूचवलेल्या प्रक्रियेनुसार त्यांच्या डीमॅट खात्यात

केलेली सर्व कागदपत्रे आणि विधान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासणीसाठी उपलब्ध असेल. सदर दस्तऐवजांच्या तपासणीसाठी सदस्यांना कंपनीला www.fredungroup.com वर लिहिण्यार्च वेनंती केली जाते.

> संचालक मंडळाच्या आदेशानसा सही/

जिंकल गाह कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

सीन:- एल८५१००एमएच२००८पीएलसी१७९०३४ वेबसाइट: www.tejnaksh.com

करण्यासाठी आयोजित केली जाईल.

त्यांच्या नोंद्रणीकत ई-मेल आयडीवर पाठवण्यात आला आहे आणि तो कंपनीच्या www.teinaksh.com, स्टॉकच्या वेबसाइटवर प्रदर्शित आणि उपलब्ध आहे. एक्स्चेंज म्हणजेच बीएसई इंडिया लिमिटेड www.bseindia.com वर आणि एजीएम सूचना एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com (ई-व्होटिंग आणि रिमोट ई-व्होटिंग सुविधा

-मतदान कालावधी २५ सप्टेंबर २०२२ रोजी (सकाळी ०९.०० वाजता) सुरू होईल आणि

व्हीसी/ओओव्हिएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपली मते दिली नाहीत आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले गेले नाही ते एजीएम दरम्यान ई–व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. जर सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केले नसतील तर ते खालील सूचनांचे पालन कर

अ. फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणार्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी आरटीओ ला investor@cameoindia.com किंवा कंपन्यांच्या ईमेल आयडीवर cs.tejnaksh@gmail.com वर फोलिओ क्रमांक, सदस्यांचे नाव आणि स्व-प्रमाणित स्कॅन सारख्या आवश्यक तपशीलांसह एक ईमेल पाठवावा. त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणी

www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहेत किंवा टोले फ्री क्रमांक:

स्क्रूटिनायझरच्या अहवालासह ई-मतदानाचे निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात जाहीर केले जातील, त्याशिवाय स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज आणि रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट यांना कळवले जाईल.

फ्रेडुन फार्मास्युटिकल्स लिमिटेड

ाद्वारे सूचना देण्यात येत आहे की फ्रेडुन फार्मास्युटिकल्स लिमिटेड ('कंपनी') ची एक्स्ट्रा

कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या सर्व लागू तरतुर्दीनुसार आणिअंतर्गत जारी केलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स् ऑन्ड डिस्क्लोसर रिकायरमेन्ट्स) नियमावली, २०१५ (सूचीचे नियम) कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १७/२०२ बोर्ड (सेबी) त्याचे परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/ २०२२/६२ दिनांक १३ मे, २०२० सह एमसीए आणि सेबी द्वारे जारी केलेल्या इतर लागू परिपत्रकांसह (यापुढे एकत्रितपणे परिपत्रके म्हणून संदर्भित), कंपनीची व्हीसी/ओओव्हिएम द्वारे

आयोजित केली जॉईल.

(व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ आणि सूची विनियमांचे नियम ४४ मधील नियम २० सह वाचले असल्यास, कंपनी खुश आहे ईजीएम मध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांवर मतदानाचा हक बजावण्यासाठी भागधारकांना रिमोट ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून देणे. नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून सदस्यांनी मतदान करण्याची आणि व्हीसी/ओओव्हिएम दारे ईजीएम मध्ये भाग घेण्याची सुविधा प्रदान केली जाईल.

मतदान करू शकतील.

कंपनीने ईजीएमची नोटीस ईमेलद्वारे पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनुसार समभाग

.ज्या सदस्यांनी ईजीएम पूर्वी रिमोट ई–व्होटिंगद्वारे त्यांचे मत दिले आहे ते देखील व्हीसी/ओओकिल्एमद्वारे मीटिंगमध्ये उपस्थित राह् शकतात/भाग घेऊ शकतात परंतु त्यांना

९९० आणि १८०० २२ ४४ ३० किंवा एनएसडीएल evoting@nsdl.co.in वर विनंती

वेबसाइटवर जिथे कंपनीचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध आहेत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड 'www.bseindia.com) वर देखील उपलब्ध असेल.

।पशील नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.

फ्रेडुन फार्मास्युटिकल्स लिमिटेड करिता

सदस्यत्व क्रमांक -अे४०७२२

स्थळ: मुंबई दिनांक : २ सप्टेंबर, २०२२